

# SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

CORPORATE OFF.: 103/104, UNIQUE TOWER, S. V. ROAD, NEAR KAMAT CLUB, GOREGAON (W), MUMBAI - 400 062. (INDIA) TEL.: (91-22) 28787081 / 2 / 3 • Fax: (91-22) 28725033 • e-mail: shreeharichem@gmail.com website: www.shreeharichemicals.in • CIN No. L99999MH1987PLC044942

Date: September 15, 2020

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip code: 524336

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding publication of Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2020, published in Business Standard (English) & Mumbai Lakshadweep (Marathi) on September 15, 2020 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you. Yours faithfully,

FOR SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

Urvashi Pandya Company Secretary & Compliance Officer

Enclosure: As aforesaid

### **UDAY JEWELLERY INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: 3-6-291/4/A, 1st Floor, Hyderguda, Hyderabad, Telangana, 500029 Ph: +91-40-48538411; E-mail: info@udayjewellery.com; Website: www.udayjewellery.com; CIN: L74900TG1999PLC080813

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020

Particulars	For the Quarter ended 30.06.2020 (Unaudited)	For the Year ended 31.03.2020 (Audited)	Corresponding Quarter ended in the previous year30.06.2019 (Unaudited)	Previous Yea ended 31.03.2020 (Audited)
Total income from operations	345.69	2487.16	2498.43	9216.49
Net Profit / (Loss) for the period (before tax)	92.86	411.33	161.27	939.93
Net Profit / (Loss) for the period (after tax)	71.61	312.17	116.41	693.71
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	71.61	312.17	116.41	693.71
Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share)	2202.19	2202.19	2202.19	2202.19
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	•	•	*	2419.60
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
Basic : Diluted :	0.33 0.33	1.42 1.42	0.58 0.54	3.22 3.17

Notes: 1. The above Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th September, 2020 and are in accordance with the applicable Accounting Standards.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.udayjewellery.com)

For and on behalf of Board of Director Sd/-

Place: Hyderabad Date: 14.09.2020

Ritesh Kumar Sanghi Managing Director DIN: 00628033

### UNIVERSAL PRIME ALUMINIUM LIMITED

CIN: L28129MH1971PLC015207

Registered Office: 1st Floor, 771, Century Bhavan, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030, Phone: 022-24304198, Email: upalbby@gmail.com

Standalone Unaudited financial Results for the quarter ended 30th June, 2020 (Rs. in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-06-2020 (Unaudited)	Year Ended 31-03-2020 (Audited)	Quarter Ended 30-06-2019 (Unaudited)
1	Total Income from operations (net)	0.00	0.00	0.00
2	Net profit/(loss) for the period			
3	(before tax, exceptional and/or extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax	(3.52)	(15.92)	82.12
	(after exceptional and/or extraordinary items)	(3.52)	(15.92)	82.12
4	Net profit/(loss) for the period after tax			
	(after exceptional and/or extraordinary items)	(3.52)	(22.39)	68.52
5	Total Comprehensive Income for the period			
- 1	[Comprising profit/(loss) for the period (after tax)			
	and other comprehensive income (after tax)]	(3.52)	(22.39)	68.52
6	Equity Share Capital (Rs.)	79674430	79674430	79674430
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown			
	in the audited Balance Sheet of the previous year	0	0	0
8	Earnings Per Share ( of Rs.10/- each)			
	(for continuing and discontinued operations)-			
	i. Basic:	(0.04)	(0.28)	0.86
	ii Diluted:	(0.04)	(0.28)	0.86

### Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.universalprime.in)
- Previous year / quarters figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.
- The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th September, 2020 as per Regulation 33 of SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and on behalf of the Board of Directors of Universal Prime Aluminium Limited Sd/-

Place: Mumbai Dated: 14th September, 2020

G. C. Damani Chairman & Whole time Director DIN No.: 00191101

## AYOKI MERCHANTILE LIMITED

CIN: L17120MH1985PLC034972

Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No.405, 4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028 Email: ayokimerchantile@gmail.com Website: www.ayokimerchantile.com

#### **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

Rs. in Lakhs (Except Share Data)

Sr.	Particulars	QU E	YEAR ENDED	
No.		30.06.2020 Unaudited	30.06.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1	Total Income from Operations	0.06	0.11	3.49
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.26)	(3.99)	(7.83)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.26)	(3.99)	(7.83)
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax, (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.26)	(3.99)	(7.83)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.26)	(3.99)	(7.83)
6	Paid Up Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	24.50	24.50	24.50
7	Other Equity			
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (a) Basic Rs. (b) Diluted Rs.	(0.92) (0.92)	(1.63) (1.63)	(3.20) (3.20)

- Notes: 1 The Financial Results have been reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 14th September, 2020. The above results have en subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
  - 2 The above is an extract of the detailed format of Quarter ended financial result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial results of the Quarter ended 30th June, 2020 are available on stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.ayokimerchantile.com)
  - 3 Figures for the Previous period /quarter have been rearranged/ re-grouped wherever necessary, to confirm with the figures for the current year/quarter.

For and on behalf of the Board For Ayoki Merchantile Limited

Sd/-Place: Mumbai Managing Director Date: 14th September, 2020 DIN: 08069899

#### **GANESH BENZOPLAST LIMITED** CIN L24200MH1986PLC039836

Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai-400 002, Website: www. gblinfra.com, E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928

#### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 15th September, 2020, inter-alia to consider & approv the unaudited financial results for the quarter ended on 30th June, 2020

By order of the Board For Ganesh Benzoplast Limited

Date: September 08, 2020

Place: Mumbai

Ekta Dhanda Company Secretary

ASREC Bldg. No. 2. Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park (India) Limited Andheri (Bhatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093. PUBLIC NOTICE FOR E-AUCTION-SALE OF PROPERTY

WHEREAS, (Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
ASREC (India) Ltd. is a Securitisation and Asset Reconstruction Company (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of M/s. Essrama Paper Product Manufacturing Pvt. Ltd.

under Sec.13 (2) of the said Act served upon you and in exercise of the powers conferred unde Section 13(4) read with Enforcement of Securities (Interest) Rules, 2002, the Authorised Officer o

Section 13(4) read with Enforcement of Securities (Interest) Rules, 2002, the Authorised Officer of Allahabad Bank took symbolic possession of the property more particularly described in Schedule here under on 31.10.2014.

Pursuant to Assignment Agreement dated 28.12.2018, ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesaid horrower from Allahabad Bank with all rights, title and interest together with undenlying security interest under Section 5 of the SARFAESIACA, 2002.

As the abovementioned Borrower/Guarantors/Mortgagors having feiled to repay the entire outstanding amount as per said demand notice and pursuant to aforesaid assignment by Allahabad Bank in favour of ASREC (India) Limited took physical possession of the property more particularly described in Schedule here under on 11.12.2019 and 17.12.2019 erespectively as per DM, Thane order dated 07.12.2016 and the same was published on 15.12.2019 in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) in Mumbai Edition in respect of Thane property (i.e. Lot No.1) and on 20.12.2019 in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) in Mumbai Edition in respect of Dombivali property (i.e. Lot No.2) and intend to sell the below mentioned property.

Notice is hereby given to the public in general and Borrower(s)/Guaranter(s)/Mortgager(s) in particular that the Authorised Officer hereby intends to sell the helow mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the

for recovery of dues and hence the tenders/hids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "AS IS WHATEVER THERE IS" basis.

NO.	DESCRIPTION OF THE PROPERTY	(RS. IN LAKHS)	(RS. IN LAKHS)	
1.	Saikrupa Bunglow, Plot RE-7, Dombivali Industrial Area, MIDC Residential Arrea, Road No. 34, Gymkhana Road, Dombivali (East), Dist. Thane -	100.00	10.00	
	421201, admeasuring 204 sq. mt. (50% of 408 sq. mt.) in the name of Kunda R. Kanse, Bounded by :-	BID INCREME	NTAL VALUE	
	East: MIDC Colony, West: Bunglow No. 6, North: Ridhi Sidhi Society, South: Bunglow No. 8.	Rs. 50,000/-		
2.	Residential Flat No. 606, 6th Floor, Krishna Tower CHS Ltd., Survey No. 395 & 351,	RESERVE PRICE (RS. IN LAKHS)	E.M.D. (RS. IN LAKHS)	
	Hissa No. 3 (part) of Village Majiwada Kapurbawadi, Ghodbunder Road, Lata Kunj Compound, SV Road, Thane (W) - 400607,	60.00	06.00	
	admeasuring approx. 630 Sq. Ft. (built-up) in the name of Shri Bharat Sitaram	BID INCREMENTAL VALUE		
	Mayekar. Bounded by :- East : Kolshet Road, West : Ghodbunder Rd, North : HP Petrol Pump, South : Open Plot.	Rs. 25	,000/-	
	TOTAL	160.00	16.00	

DATE & TIME OF E-AUCTION: 08.10.2020, BETWEEN 11.30 A.M. TO 1.30 P.M. (with unlimited auto time extension of 5 minutes each, till the sale is concluded)
LAST DATE FOR SUBMISSION OF BID FORM: 07.10.2020, UPTO 4.00 P.M.

TERMS & CONDITIONS :-

- To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrances on the property. The intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/rights/dues affecting the property prior to submitting their bids. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC. The property is being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorise Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claim
- rights/viows.

  E-auction will be held for the entire property as stated above on "As is where is", "As is what is" and "As is whatever there is" basis and will be conducted under "online electronic bidding" through Asrec's approved service provider M/s. e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) at website: https://sarfaesi.auctiontiger.net (web portal of M/s. e-Procurement Technologies Ltd.). E-auction tender document containing online e-auction bid form, declaration, General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites:
- declaration, General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites: www.asrecindia.co.in and https://sarfaesi.auctiontiger.net. The intending bidder shall hold a valid e-mail address. The contacts of M/s. e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger)-Mr. Ramprasad Sharma, Mobile: +91 8000023297, Help Line No.: 079-61200531 | 544 | 596 | 559, Email: ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net. The registration of the enlisted bidders will be carried out by the service provider and the user ID or Password will be communicated to the bidders through e-mail. The bidders will be provided necessary training on e-auction free of cost. Neither ASREC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of bidder on account of network disruptions. To ward off such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power back-up etc. alternative power back-up etc.

  No bid below the reserve price mentioned above will be accepted. Bids in the prescribed format
- No bid below the reserve price mentioned above will be accepted. But a in the prescribed format given in the tender document shall be submitted to Authorised Office or 6 ASREC (India) t.td.

  Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Chatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai 400093 or submit through email to daskotian@asrec.co.in. The bid form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall be rejected summarily.

  The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of
- sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The
- EMD shall not bear any interest. The bidders are requested to give perticulars of their bank account to facilitate quick and proper refund. The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorised Officer and in default of such deposit, EMD will be forfeited and the property shall be sold again. The helance amount of the sale price shall be paid on or before 15th day of continuation of sale
- of the property or such extended period as may be agreed upon in writing between the secured creditor and successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be forfeited and the property shall be resold and the defaulting purchaser shall orfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.
- The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT / RTGS in the Account No.: 00902011000077, with Bank of India, SSI, Andheri Branch, IFSC Code: BKID0000090, Name of the Beneficiary: ASREC (INDIA) LTD. or by way of Demand Draft drawn in favour of ASREC (INDIA) LTD. drawn on any Nationalized or Scheduled Bank and payable in Mumbai.
- The interested bidders can inspect the properties on 24.09.2020 from 11.00 AM to 3.00 PM (Thane Property) and 25.09.2020 from 11.00 AM to 3.00 PM (Dombivali Property). Contact Details: Mr. D.S. Kotian Cell No. 985/98041, 022 61387021 and Board No. 022 61387000, Mrs. Rashmi Irani Cell No. 9223275105, 022 61387022 may be contacted
- for any query.

  The Authorised officer has every right to accept or reject any or all offers and/or modify any
- torms/conditions without assigning any reasons thereof.

  12. The successful bidder would bear the charges/fees payable for registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc. as epplicable as per law.

  The highest bid will be subject to approval of the secured creditor/Authorised Officer.

TICE ALSO SERVE AS 15 [FIFTEEN] DAYS NOTICE TO THE BORROWER GUARANTORS FOR SALE OF PROPERTY UNDER SARFAESI ACT AND SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES ON THE ENTITIONED DATE IF THEIR OUTSTANDING DUES ARE NOT PAID IN FULL. Authorised Officer, ASREC (India) Ltd. Date : 14.09.2020, Place : Mumbai

EXPLORE INNOVATE INVENT

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX - IV A) (Rule 8(6)) Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as Indi
Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrowerls, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as describe hereunder, which is in the possession, on "ASI SWHERE IS", "ASI SWHATE IS" and "WHATEVER THEREIS" BASIS particulars of which are given below.

Borrower(s) / Demand Notice Date and Amount | Description of the Immovable property | Total Outstanding as All that piece and parcel of the property on date 11-Sept-2020 | Rs. 10,00,000/- (Rupoes Ten Lakh Thirty Nine | Total Outstanding as All that piece and parcel of the property on date 11-Sept-2020 | Rs. 10,00,000/- (Rupoes Ten Lakh Thirty Nine | Ten Lakh Thirty 19-Dec-2019 Rs.10,39,580/- (Rupees Ten Lakh Thirty Nine Thousand Five Hundred

Hundred and Twenty Rs.1,00,000/- (Rupees One Lakh Date of Inspection of property Date for Submission of Offers /EMD Last Date / time of Auction Date of Symbolic Possession
4- Oct-2020 1100 hrs - 1400 hrs 16- Oct-2020 till 5 pm. 120- Oct-2020 1100 hrs - 1300 hrs 08- July-2020 oncorred Branch Address-IFL Home Finance Ltd., 102-103-Darshan Mall, 15/2 Race Course Road, OPP IDA Office, Indore, Madhya Pradesh-452001

Pradesh 452001. (Area:-615 Sq.ft)

spection of the immovable property is 14-Oct-2020 between 1100 hrs - 1400 hrs.

of submission of sealed offiers in the prescribed tender forms along with EMD is 18-Oct-2020 till 5 pm at the branch office addressering of the office for the Property is 28-Oct-2020 at the above mentioned branch office address at 1100 hrs - 1300 hrs the tend of the Authorized Officer.

it will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is du o payeure or no realization.

e notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers) rchasing the immovable property as described herein above, as per the partic face of Tarme and Carellian a

purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and belance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the date of Auction failing which the Immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to IIFL Home Finance Limited in full before the date of sale, auction is liable to be stopped.

The EMD shall be payable through DD in favour of \* IIFL Home Finance Limited.\* (IIFL HFL) payable at GURUGRAM and shall be submitted at the concerne branch/Corporate Office.

branch/Corporate Office.

For further queries and the detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form, Tender forms are available at the above branch office or also you can refer www.lift.com or contact abovementioned authorized officer.

The immovable property will be sold to the highest bidder. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed

Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid

ne EMD.

namy is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company.

ner details, contact Mr. Sanjay Jha @9560506318, Email:-sanjay.jha@iifl.com, Corporate Office: Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurugram, Haryana

Place: Indore Date: 15—Sept—2020

Sd/-Authorised Officer, IFFL Home Finance Limiter Sd/-Authorised Officer, IIFL Home Finance Limited

#### M/S. SHREE HARI CHEMICALS EXPORT LTD.

Regd. Office: A/8, MIDC, Industrial Area, Mahad Dist: Raigad (Maharashtra) CIN: L99999MH1987PLCO44942, Tel No. 02145-233492,

E-mail: shreeharichem@gmail.com, Website: www.shreeharich

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30th June, 2020 (₹. In lacs) (Except EPS

	Q	YEAR ENDED		
Particulars	30.06.2020 UNAUDITED		30.06.2019 UNAUDITED	31.03.2020
Income From Operation (Net)	215.67	2,217.64	1,106.53	5,710.03
Net Profit/(Loss) From Ordinary Activities				
(Before Tax, Exceptional And Extrordinary Items)	-311.12	420.94	-209.11	-193.45
Net Profit/(Loss) For The Period Before Tax (After Extra Ordinary Items)	-311.12	420.94	-209.11	-193.45
Net Profit/(Loss) For The Period After Tax (After Extra Ordinary Items)	-236.04	311.93	-170.30	-160.42
Total Comprehensive Income After Tax	-236.04	307.19	-170.30	-165.16
Paid Up Equity Share Capital (Face Value ₹10/- Each)	444.63	444.63	444.63	444.63
Earning per share (of ₹10/- each)				
Basic:	-5.31	6.91	-3.83	-3.71
Diluted:	-5.31	1.00	-3.83	-3.71

lace · Mumbai

- The above results were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 14th September, 2020
- The above is an extract of the detailed format of Quarterly Finance Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and other Disclosure Requirements ) Regulation 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website ( www.bseindia,com) and Company's website (www.shreeharichemicals.in) In view of COVID-19 Pandemic, The Ministry of Home Affairs, Government of India on March 24, 2020 notified the first ever

nationwaide lockdown in India to contain the outbreak of COVID-19 pandemic. To follow direction of Government, the company had closed down its manufacturing operation as well as offices w.e.f 25th March, 2020 which led temporary suspension of operations of the company resulting in reduction in the volume for the current

quarter and hence it is not comparable with the previous quaters. After relaxation in lockdown conditions, gradually company has resumed its operation in the phased manner. The said impact assessment is ongoing process considering various external factors associated with COVID-19. By Order of the Board

#### for SHREE HARI CHEMICALS EXPORT LTD. **B.C. AGRAWAL ANUP RAMUKA**

MANAGING DIRECTOR

[DIN:00755748]

DATE: September 14, 2020. [DIN:00121080]

#### **DHUNSERI INVESTMENTS LIMITED** REGD. OFFICE: "DHUNSERI HOUSE", 4A, WOODBURN PARK, KOLKATA - 700 020.

**CHAIRMAN & EXECUTIVE DIRECTOR** 

CIN: L15491WB1997PLC082808:

stments.com; email: mail@dhunseriinve EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FO	R THE QUA	RTER AND	YEAR ENDE	D 31ST MA	ARCH, 2020		(	( in Lacs)	
		STANDALONE				CONSOLIDATED			
PARTICULARS	Quarter ended (30.06.2020) (Unaudited)	Quarter ended (31.03.2020) (Unaudited)	Quarter ended (30.06.19) (Unaudited)	Year ended (31.03.20) Audited	Quarter ended (30.06.2020) (Unaudited)	Quarter ended (31.03.2020) (Unaudited)	Quarter ended (30.06.19) (Unaudited)	Year ended (31.03.20 Audited	
Total Income from Operations	204.58	13.10	32.71	1,173.78	4,775.40	2,734.62	2,853.02	11,234.4	
Net Profit / (Loss) for the period (before tax and Exceptional Items)	177.54	(322.04)	4.86	1,079.07	2,499.40	(3,634.21)	772.59	(279.45	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	597.27	(322.04)	4.86	1,079.07	2,919.13	(3,634.21)	772.59	(279.45	
Net Profit / (Loss) for the period after tax	484.61	(307.07)	1.86	1,014.04	2,861.41	(2,377.80)	494.15	1,082.2	
Add: Share in Profit/(Loss) of Associate	-	-	-		(1,424.22	(4,214.78)	733.49	(3,343.42	
Net Profit / (Loss) after share of Associates	484.61	(307.07)	1.86	1,014.04	1,437.19	(6,592.58)	1,227.64	(2,261.19	
Total Comprehensive Income for the period after Tax (Comprising profit for the period and other comprehensive income)	1,149.41	5,384.15	(2,350.54)	893.68	7,910.25	(9,818.88)	(1,257.70)	(8,555.74	
Equity Share Capital	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.7	
Earnings Per Share (of ₹10/- each) *									
Basic (in ₹) :	7.95	(5.04)	0.03	16.63	21.20	(69.21)	14.21	5.5	
Diluted (in ₹):	7.95	(5.04)	0.03	16.63	21.20	(69.21)	14.21	5.5	
*NotAnnucliand									

Place: Kolkata

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results flied with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the above Financial Results are available on the Stock Exchange Websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website.

> By order of the Board rvestments Limited (C.K. DHANUKA) DIN: 00005684

#### Astra Microwave Products Limited Regd. office: Astra Towers, Survey No: 12(Part), Opp. CII Green Building,

Date : The 14th day of September, 2020

Hitech City, Kondapur, Hyderabad, Telangana-500038 Phone: +91-40-46618000, 46618001 Fax: +91-40-46618048 Email: info@astramwp.com, Website: www.astramwp.com, CIN: L29309TG1991PLC013203



(in ₹ lacs)

### EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2020 IN COMPLIANCE WITH THE INDIAN ACCOUNTING STANDARDS (IND AS)

Standalone

	otalidatoric				Componitated			
Particulars	Quarter ended 30.06.2020 Un-audited	Quarter ended 31.03.2020 audited	Quarter ended 30.06.2019 Un-audited	Year ended 31.03.2020 Audited	Quarter ended 30.06.2020 Un-audited	Quarter ended 31.03.2020 audited	Quarter ended 30.06.2019 Un-audited	Year ended 31.03.2020 Audited
Total income from operations	9,737.37	17,254.46	3,026.28	46,158.10	9,902.60	17,453.38	3,164.75	46,722.43
Net Profit/(Loss) for the period (before Tax ,exceptional, and Extraordinary Items)	(152.48)	1,296.28	(1,070.52)	6,265.57	(154.05)	1,164.65	(1,188.17)	6,042.80
<ol> <li>Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional, and extraordinary Items)</li> </ol>	(152.48)	1,296.28	(1,070.52)	6,265.57	(223.21)	1,214.48	(1,222.85)	5,913.91
<ol> <li>Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional, and extraordinary Items)</li> </ol>	(83.44)	1,086.16	(732.32)	4,733.95	(155.99)	1,026.22	(884.65)	4,404.15
5. Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(94.01)	975.44	(719.01)	4,649.45	(167.13)	919.16	(872.22)	4,332.18
6. Equity Share Capital	1,732.23	1,732.23	1,732.23	1,732.23	1,732.23	1,732.23	1,732.23	1,732.23
7. Other Equity	0	0	0	52,951.26	0	0	0	52,282.85
3. Earnings Per Share (of Rs. 2/-each)								
Basic:	(0.10)	1.25	(0.85)	5.47	(0.18)	1.18	(1.02)	5.08
Diluted:	(0.10)	1.25	(0.85)	5.47	(0.18)	1.18	(1.02)	5.08

Notes: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the websites of stock exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.astramwo.com)

For and on behalf of the Board of Directors

Dr. Avinash Chander

www.astramwp.com

Hyderabad 14.09.2020

2

7.

# संकट काळातच नियमित आजारांनी डोके वर काढले

सातारा, दि. १४ (हिंदुस्थान समाचार) : सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना संकट अधिक गडद होत असतानाच आता नियमित आजारांनीही डोके वर काढले

अनियमित वरसणारा पाऊस, अचानक पडणारे उन, तर काही वेळा हवेत वाढणारा गारवा, अशा विचित्र वातावरणात सध्या

व्हायरल इन्फेक्शन चा धोका वाढ़ लागला आहे.

जिल्ह्यात कोरोना वाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्याचवरोवर मृत्यूचे प्रमाणही चिंता वाढवणारे ठरू लागले. पार्श्वभूमीवर वदलत्या वातावरणामुळे होणारे सर्दी, खोकला, ताप असे नियमित आजारही वाढू लागल्यामुळे

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे.

हे नियमित आजार म्हणजे कोरोना ग्रस्तांची लक्षणे असल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचूकत आहे. अशा परिस्थितीत कोबी निदान करावे लागल्यास यानंतर पूढे काय साही प्रश्न उपस्थित राहत असल्याने या भीतीपोटी अनेक जण खासगी

तिलोकचंद कोठ

घेत आहेत. तर मेडिकलमधील गर्दीही आता वाढू लागल्याचे दिसून येत आहे. काहीजण नियमित आजारांवर घेतल्या जाणाऱ्या ठराविक गोळ्याचा आधार घेत आहेत. तर काहीजण कोरोना संकटाच्या भीतीने दुखणे अंगावरच काढत असल्याचेही दिसून येत आहे.

(उपावचा का.२५ अन्वय)
नीटीस
कृष्णाई (तुंगा व्हिलेज,पबई) एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., इमारत नं.१५, एमएमआरडीए
कोलनी, जो-वि.लिंक रोड, पवई,गृंबई-४०००७२ या संस्थेचचे सभासद असलेले सदनिका क्र.३०४, शाय कराणते के.की.संक्य राजाराम पवार, यांचे दिनांक: ०४/०७/२०१० रोजी नियन झाले. त्यानी नामनिर्देशन केले आहे.
संस्था या नोटीशीद्यारे संस्थेच्या भोडतलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हित संबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार सी.नम्रता मर्गुंड, सैदाने (बहिण) यानी संस्थेकडे सदनिका हस्तातरीत करण्यान्तियां भगत सभासदार्थं चारसदार सी.नम्बता मुद्ध सैदाने (बाईणा) यानी संस्थेकडे सदिनिका हस्तातरीत करण्याकर्तिया अर्ज दाखल केलेला आहे. तेंडण अन्य भारतिथिर वारसदार हिंचा अन्य माणणिवार । हरकतार प्रांच्याकडुन हक्कमागण्या / व हरकती माणविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासुन १५ दिक्सात त्यानी आपल्या माण्यांचा व हरकतीच्या आक्रयक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे संस्थेकडे साइर करावेत. जर, वर नमुद्ध केल्या मुद्धतीयथे कोणाही व्यक्ती कडून हक्क माण्या किंवा हरकती सादर झाल्या नित्त त्यानी सादर झाल्या माण्यांचा व हक्ता त्यान्या किंवा हरकती सादर झाल्या चारति तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भाडवलातील / मालमत्तेतील भाग व हित संबंध वरील मागणीदार याचे नावे हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुता करणवाची संस्थेत्या मोणवादार याचे नावे हस्तांतरणाबाबत संस्थेच्या अपविधीनुता करणवाची मोणवादार याचे नावे हक्त माण्या /किंवा हरकता आख्या आस्वाद संस्थेच्या करणवाची नावेत अपविधीनुता कर्मवाद्याही संस्थेच्या चार्याच्यात संह्यात संच्या नीवेत व व्यविधीनुता करणवाची मोणवादार होता त्याचेत्र कार्यालयीन वेत्रत नीवेत संस्थेच्या कार्यालयात संस्थे व योचेकडे कार्यालयीन वेत्रत नोवेत संदित संस्थेन संस्थेच्या कार्यालयात संस्थे करणवाची संस्थेच्या कार्यालयात संस्थेन संस्थेचला कार्यालयात संस्थेन संस्थे कार्यालयात संस्थेन संस्थेचला कार्यालयात संस्थेन संस्थेचला कार्यालयात संस्थेचला कार्यालयात संस्थेन संस्थेचला कार्यालयात संस्थेन संस्थेचला कार्यालयात संस्थेन संस्थेचला कार्यालयात संस्थेन संस्थेचला कार्यालयात संस्थेचला कार्यालयात संस्थेचला कार्यालयात संस्थेया कार्यालयात संस्थेया

कृष्णाई (तुंगा व्हिलेज,पवई) एसअ सहकारी गृहनिर्माण संस्था म



# औरंगाबादेतील करोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या

औरंगाबाद, दि. १४, (प्रतिनिधी) । औरंगाबाद शहर व जिल्ह्यात मिळून रविवारी ४३६ कोरोनाचे रुग्ण आढळले जिल्ह्यात आजपर्यंत ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५९६ महानगरपालिका स्तरावरील रुग्ण असून २०४ मृत्यू हे ग्रामीण भागातील रुग्णांचे जिल्ह्यातील कोरोना संसर्गातून दगावलेल्या रुग्णांचा मृत्युदर २.८० एवढा आहे. तर कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७५.४९ एवढे आहे रविवारी सकाळच्या अहवालानुसार जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या २८ हजार ५९९ एवढी असून त्यात १८ हजार २०५ ही महानगरपालिका आहे, तर १० हजार ३९४ ही ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी घेतलेल्या नोंदीत ४३६ कोरोनाचे रुग्ण निघाले. त्यात २५१ हे महानगरपालिका स्तरावरील आहेत, तर १८५ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या रविवारी संकाळी आलेल्या अहवालानुसार नदिडमध्ये १० हजार ७१२ एकूण रुग्ण असन त्यातील ६ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. परभणीत ३ हजार ८८४ एकूण रुग्ण असून २ हजार ६२६ कोरोनामुक्त झाले आहेत. लातूरमध्ये एकूण रुग्ण १२ हजार २७० तर ८ हजार २७० कोरोनामुक्त झाले आहेत्. जालन्यात ६ हजार कोरोनाचे रुग्ण असन त्यातील ४ हजार ६६८ करोनामुक्त झाले आहेत. बीडमध्ये ६ हजार ४९४ कोरोनाचे रुग्ण असून ४ २६३ कोरोनामुक्त झाले आहेत. हिंगोलीत २ हजार ७० रुग्ण असून एक हजार ५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उस्मानाबादेत ८ हजार ११६ रुग्ण असून ५ हजार ८९० कोरोनामुक्त झाले आहेत.

#### शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

CIN: L01111MH1985PLC228508 नोंदगीकृत कार्यातवः ए-९, औ सिथ्दीविनासक प्लाझा, प्लॉट क्र बी-३१, किंक रोड, अधेरी (प), मुबर्ड-४०००५३. दुर.:०२२-६५५०१२००, **Website:ww**w.shalimarpro.com, **E-mail**: contact@shalimarpro.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वितीय निष्कर्गाचा अहवाल

ल्पसील	संघलेली सिमाही ३०.०६,२०२०	संपतेले वर्ष ३९.०३.२०२०	संपत्तेती तिबाही ३०.०६.२०१९
कार्यभागमञ्जून एकुण जन्मात्र (निज्यक)	992.00	W24.00	170.00
करानंतर साधारत प्रक्रियेतून निष्यळ नमा/(सोटा)	(49.39)	(4.0%)	98.68
करानंतर कालायधीकरिता निव्यळ नप्ना/(तीटा) (पितेष ताधारण बाधनंतर)	(99.29)	(9.0%)	98.28
सगगर गांववल	9283.92	9283.32	8583.85
राखीव (गर्मीत वर्षाच्या तालेबंदनजाकानुसार मुग्गुंट्यांकित राखीव वरळूर) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाहपूर्व व नंतर) (७.१/-प्राचीकी)	-	-	
क) गुरू ब) सींगिकत	1	- 3	- 5

क्ष्या तथा अन्तरिक कावन्तराज अन्य हारावाज्य राज्यस्याद्य) च्युताल २०१५ च्या विषय ३३ आपन रहीत एत्यार्थनात वाचा कारावाज आहे ७ च्यु २००० की गांवरोच्या विमान्नीतिक आरोवार्याचिक्य विकार विभावनी अतिस्तर त्युवासीत कावाज कहे, ३० जुद २००० की वाचीत गांवरीक्यांच असोवार्याचिक विभाव विभाव विकार वाच्या कंपनीचे शेक्स चेत्रे युविबन्द आहे त्या बीसाई तिनिदेवचा www.bscindia.com अ न्नीच्या www.shalimarpro.com वेबसाईटवर वपलस्य आहे.

#### बी एम जैन मेटालिक प्रायव्हेट लिमिटेड लिलाव विक्री सूचना

इनसॉल्व्हरसी ॲंग्ड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिकीडेशन प्रोसेस) रेग्यलेशन्स, २०१६ च्या नियम ३ सहवाचिता इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरण्टसी कोड २०१६ चे कलम ३५(१)(एफ) अन्वये सर्वसामान्य जनतेर सचित करण्यात येत आहे की, खाली नमदप्रमाणे खाली दिलेल्या मालमत्तेचा ई-लिलाव संचालित केला जाईल ठिकाण व पत्ता

जुने फर्निचर व फिक्चर्स-संगणक उपकरणे (२), खुर्च्या (३), मालमत्ता ठिकाण: ५८/१, गणेश कृपा, फेरत्या खुर्च्या (१), स्प्लिट एसी (१), लाकडी आसने (१), मुगभाट लेन, ठाकुरद्वार रोड, लाकडी कपाटे (२), टेबल (१), वजन करण्याची मशिन (१) मंबई-४००००४. आणि खराब स्थितीतील मोटार सायकल (१)

सर्व ठिकाणांकरिता निरीक्षण तारीख व वेळ: १६.०९.२०२० ते २१.०९.२०२० रोजी स.११.०० र

सहभागी होण्यास विनंती पत्र/केवायसी/इस्टे पुरावा सादर करण्याची तारीख व वेळ: परिसमापक/त्यांव अधिकृत अधिकारी यांच्याकडे २२.०९.२०२० रोजी दु.३.००वा. पर्वंत. इरठे म्हणून त्यांच्याद्वारे दिलेल्या कमेच्या १०% रक्रम. परिसमापकाद्वारे निश्चित अन्य इतर प्रकारे किंवा मुंबई येथे देय परिसमापनातील बी एर जैन मेटालिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे धनाकर्पमार्फत रक्कम जमा करावी

परिसमापक त्यांचा निर्णय २३.०९.२०२० रोजी सावं.५.००वा. कळवतील आणि इच्छ्क पक्षकारांना निर्ण अवलंबवावा लागेल

ाडील कोणत्याही माहितीकरिता इच्छुक खरेदीदारांनी संपर्क: **श्री. अनुराग कुमार सिन्हा** +९१-९४८२५६१९१६ - मेल: aksinhaip3@gmail.com.

-लिलाव जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर ऑनलाईन संचालित केला जाईल वरील मालमत्ता खरेदी करण्यासाठी परिसमापकाद्वारे नियुक्त पक्षकारांने ३०.०९.२०२० पर्वंत पुर्णपणे रक्कम ज

रक्कम जमा केल्यानंतर खरेदीदारास उपरोक्त मालमत्तेचा दावा दिला जाईल. अवशस्वी अर्जदारास इरठे रक्कम पर दिली जाईल आणि इच्छुक पक्षकारांना त्यावर कोणताही व्याज मिळणार नाही.

अनुराग कुमार सिन्हा-की एम जैन मेटालिक प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) चे परिसमापव नोंद क.:आवजीबीआव/आवपीए-००१/आवपी-पी००४२७/२०१७-१८/१०७५० ठिकाण : मुंबई नोंदणीकृत कार्यालय-७५/७६, मित्तल कोर्ट, सी विंग ७वा मजला. नरीमन पॉइंट. मुंबई-४०००२१

**Mutual Fund** 

**New Address** 

K-Fin Technologies Pvt. Ltd.

No. 2924, 2nd Floor.

1st Main, 5th Cross,

Mysore - 570009 Tel: 0821-2438006

For Taurus Asset Management Company Ltd.

(Investment Manager for Taurus Mutual Fund)

NOTICE is hereby given to all to whom it may concern that my clients, Smt. Diksha Balasaheb More, adult, Indian Inhabitant, of Mumbai residing at C-92, Old Police Line, Sahar Road, Agarkar Chowk, Near Andheri Station, Mumbai 400069 and Mr. Rahul Babasaheb Sagare, adult, Indian Inhabitant, of Mumbai residing at B-72, Old Police Line, Sahar Road, Agarkar Chowk, Near Andheri Station, Mumbai 400069, are desired so purchase the premises more particularly described in the schedule hereunder written (the said premises), after duly settling the claims/rights of Mr. Sulfi Sadashiv Jangam, being the owner/loccupier of the said premises. In the event of any other person or persons or Association of Persons or any other entity having and/or claiming any right, title, interests and/or claim in, to or over the said premises or any part thereof either by way of sale, lease, lien, charge, mortiage, gift, essement, inheritance or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim alongwith other particulars sufficient to identify the same including documentary evidence in support of the same must be lodged in my office at 405, Sankap Siddhi, Mahant Cr. Road, Ville Parle (East), Mumbai 400 CS7 within a period of 14 days from the first publication of this notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period or in the event of any such notice not being accompanied by any documentary evidence in support thereof; it shall be presumed that my clients, the said Mrs. Diksha Baissaheb More and Mr. Rahul Babasaheb Sagare, are fully entitled so to purchase the said premises after so settling daims/rights of the aforesaid owner/occupier but without being liable in any manner whatsoever to recognize such claim's, if any, which may be raised after the said period.

may be raised after the said period.

The Scheduled above referred to Flat no. 501 in Awing on 5th Floor in building no. 12 in SECTOR NO. III if
the complex known as MITTAL ENCLAVE admeasuring in the aggregate 400 sq. ft. or thereabout carps
area situated on the piece or parcel of the land at Village Juchandra, Taluka Vasai, District Thans a

Sr. No.	Old survey No.	Hissa No.	New Survey No.	Hissa No	Area in sq. mtrs
1	248	1(pt)	278	1(pt)	277.49
2.	246	2(pt)	278	2(pt)	9.08
3.	248	5(pt)	289	5(pt)	410.47
4.	248	8(pt)	269	B(pt)	1588.77
5.	248	7(pt)	269	7B(pt)	298.76
в.	248	8(pt)	269	8(pt)	1294.24
7.	248	9(pt)	289	9A(pt)	779.10
8.	248	11(pt)	269	11B(pt)	1129.75
9.	253	6(pt)	268	B(pt)	607.94
10.	254	1/1(pt)	279	1B(pt)	518.16
			1000	Total	6911.79

50/- each aggregating to total face value of Rs. 500/- bearing distinctive numbers 201 to 210 issued by the said society under Share Certificate No. A-21 dated 6th June, 2017. Sd/-

said sodely under Share Certificate No.A-21 dated bith June, 2017.

SG/Advocate Mukesh B. Naynak
Advocate for the purchasers
Dated this 14th day of September, 2020.

Vile Parle (East), Mumbai 400 057

#### सागर प्रोडक्शन्स लिमिटेड CIN:L93000MH1980PLC170432

नोदगीकृत कार्यात्रयः थी-३०२, रोगल लेक्स, अकारेप कॉम्प्लेब्स, आली गय, विटी नोलया गमे, ज्यु तिक रोड, अंग्रेरी (व), मुगर्ड-४०००५३ दूर:१२६७२१९१२२ वेक्साईट: www.sagarproductions.com ई-मेल: spignive@rediffmail.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिशित वितीय निष्कर्षांचा अहवाल

934.00 99.49	469.00 62.24	934:00 96:88
99.49	62.24	97.88
		16.00
99.49	62.24	96.88
809.82	809.82	809.85
(7)		5
0.03	0.20	0.04
0.03	0.20	0.04
	809.82 - 0.03 0.03	809.82  0.03 0.20

नावाद कारणां आलेली ३० जून, २०२० राजी नाजेला प्रतासकार कारणां आने वादिक्षित विद्याप आलेला विद्याप आलेली ३० जून, नावाद कारणां आलेली ३० जून, २०२० राजी नाजेलाया विमाहीकरिया आलेलायरिक्षित विद्याप नाजेलाया विद्याप मुख्यायील न्याया आहे. ३० जून, २०२० राजी नाजेल्या तिमाहीकरिया अलेलायरिक्षित विद्याप मिण्यायील नेपूर्ण ममुणा कंपनीये शेआर्स जेथे नुविजयद आहे त्या ग्रीरनाई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.saganproductions.com येनसाईटवर

कलाकाड सुदरम सार्थ

# टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड

(सीआयएन: एल२९२५३एमएच२०१०पीएलसी२०४३३१) येथे सूचना देण्यात येत आहे की**. टेम्बो ग्लोबल इंडस्टीज लिमिटेड**ची १ली विशेष

सर्वसाधारण सभा गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी दु.१२.००वा. प्लॉट क्र.पीएपी डी-१४६/१४७, टीटीसी, एमआयडी, तुर्भे, नवी मुंबई-४००७०५ या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर व्हिडीओ कॉन्फरसिंगमार्फत होईल.

खालील विषय विमर्षीत केले जातील.

१)आरबीआय परदेशस्थ गुंतवणूक मार्गदर्शन व फेमा कायद्यानुसार कंपनी कायदा २०१३ चे कलम १८६ (कंपनीद्वारे उपकंपनीमध्ये गुंतवणूक व कर्ज) अन्वये परदेशस्थ उपकंपनीला कर्ज देण्याकरिता कंपनीची अनुमती विचारात घेणे व योग्य

कोविड-१९ च्या उद्रेकामुळे सहकार मंत्रालयाने (एमसीए) वितरीत परिपत्रक क्र.२०/ २०२० दिनांक ५ मे. २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल. २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रक) व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. ईओजीएमकरिता निश्चित ठिकाण म्हणून कंपनीचे नोंदणीकत कार्यालय समजावे. व्हिडीओ कॉन्फरसिंगमार्फत आणि संबंधित लिंकमार्फत सभा संपन्न होईल आणि याचे तपशील स्पष्टीकरण अहवालासह कंपनीच्या www.nutclamps.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी मे. बिगशेअर प्रायव्हेट लिमिटेड आणि एनएसडीएलच्या पोर्टलवर उपलब्ध होईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये टेम्बो ग्लोबल इंडस्टीज लिमिटेडकरिता (संजय जशभाई पटेल)

व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १२.०९.२०२० ठिकाण: नवी मुंबई डीआयएन:०१९५८०३३

#### विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड (सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, VIDHI मुंबई-४०००३४. द्रध्वनी क्र.:०२२-६१४०६६६६; फॅक्स: 0२२-२३५२१९८०

Place: Mumbai

Date: September 14, 2020

documents carefully.

Notice cum Addendum No. 10/2020-21

ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.com

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Mumbai - 400 093. Tel: 022 - 6624 2700

Head Office & Regd Office: Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E),

Email: customercare@taurusmutualfund.com A copy of

(KIM) OF SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND

Changes w.e.f.

CSID, SAI and CKIM along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutuaffund.com

Limited, Registrar & Transfer Agent of Taurus Mutual Fund.

Sept 9, 2020 K-Fin Technologies Pvt. Ltd.

L-350. Silver Tower.

Mysore - 570001 Tel: 0821-2438006

NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI),

SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM

Change to the List of Official Point of Transactions of KFin Technologies Private

Investors/Unit holders are informed to take note of the following changes in the Official Point of

Transactions of KFin Technologies Private Limited, Registrar & Transfer Agent for Taurus

Old Address

Ashoka Road, Opp. Clock Tower,

This Addendum forms an integral part of the SAI, SID & KIM of schemes of Taurus Mutual Fund, as

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related

CIN: U67190MH1993PLC073154

Mutual Fund.

Branch

(Region)

भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये कंपनीचे समभागांचे

वेथे सूचना देण्यात वेत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आणि आवर्ड्पीएफ अधिनिवम, २०१६, सुधारितप्रमाणे भारत शासनाच्या गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आवईपीएफ) मध्ये ७ (सात) सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश संदर्भात शेअर्स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या वितीय वर्षामधील दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश विद्यमान स्थितीत कंपनीकडे आहेत आणि आयईपीएफ अधिनियम, २०१६ नुसार संबंधित सदस्यांना ३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता व त्यापुढील लाभांशावर दावा करण्याची संधी देण्यात येत असून त्यांनी दिनांक १६ डिसेंबर, २०२० रोजी किंवा त्यापुर्वी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) वांचे नोंदणीकृत कार्वालय शेरेक्स डावनामिक (इंडिवा) प्रावव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे त्यांच्या स्वाक्षरी केलेले पत्र पाठवावेत. संपुर्ण तपशील जसे संबंधीत सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक आणि आयईपीएफकडे हस्तांतरणाकरिता शेअर्स असे तपशील कंपनीच्या www.vidhifoodcolour.com वेबसाईटवर गुंतवणूक विभागअंतर्गत उपलब्ध आहेत. कृपया नोंद असावी की, जर आरटीएकडे १६ डिसेंबर, २०२० पर्यंत कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास तद्नंतर आवईपीएफकडे असे शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कंपनीद्वारे आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर अशा शेअर्सवर सदस्यांना आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा सांगता वेईल. कृपया नोंद असावी की, उपरोक्त शषअर्ससंदर्भात वेणारा पुढील सर्व कॉर्पोरेट लाभ आवर्डपीएफ अधिनिवमानुसार आवर्डपीएफ डिमॅट खात्यात जमा केला जाईल.

वासंदर्भात वैवक्तिक पत्रव्ववहार सर्व संबंधीत सदस्यांना कंपनीकडे त्यांचे उपलब्ध नोंद पत्यावर पाठविण्यात आले आहे. वासंदर्भातील स्पष्टीकरण असल्यास ते आरटीए यांना support@sharexindia.com वर ई-मेल पाठवून किंवा दूर.क्र.: ०२२-२८५१५६४४/५६०६ वर संपर्क करून प्राप्त करता येईल.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

दिनांक: १४.०९.२०२० अवधेश कुमार पांडे ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

# मे. श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

CIN:L99999MH1987PLC044942 दूर.क.:0२9४५-२३३४९२ ई-मेल:shreeharichem@gmail.com वेबसाईट:www.shreeharichemicals.in २० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

संपलेली तिमाही तपशील 30.06.20 39.03.20 30.06.99 39.03.20 अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 2290.58 9905.43 4090.03 294.50 साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व विशेष -208.99 साधारण बाबपुर्व) -399.92 850'68 -983.84 करपुर्व कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) -399.92 820.98 -209.99 -993.84 करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) -234,08 399.93 -960.30 -980.82 करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न -235.08 300.99 900.30 - 9६५.9६ भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-) 888.43 ४४४.६३ 888.83 ४४४.६३ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) -4.39 4.99 -3.63 -3.69 -4.39 9.00 -3.63 -3.09 ब) सौमिकृत

# टिप:

ठिकाण : मुंबई

दिनांक: १४.०९.२०२०

- वरील निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.shreeharichemicals.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३. कोविड–१९ महामारीमुळे गृह मंत्रालया, भारत शासानने २४ मार्च, २०२० रोजी कोविड–१९ उद्रेकास निर्वंध घालण्यासाठी संपुर्ण

शासनाचे निर्देशन पालन करून कंपनीने २५ मार्च, २०२० पासून त्यांचे कार्यालय तसेच उत्पादन प्रक्रिया बंद केली जे कंपनीचे कार्यचलन तात्पुरते बंद केल्याने चालु तिमाहीकरिता उत्पादन कमी झाले आणि म्हणून मागील तिमाही दरम्यान तुलनायोग्य नाही. लॉकडाऊन अटी शिथील केल्यानंतर कंपनीने त्यांचे कार्यचलन पुन्हा सुरू केले. कोविड- १९ मुळे उद्भवलेले विविध बाह्यस्थ बाबी लक्षात घेता दैनंदिन प्रक्रियेवर सदर प्रभाव घेण्यात आले.

डीआयएन: ००१२१०८०

# मंडळाच्या आदेशान्वये

डीआयएन: ००७५५७४८

ठिकाणः मुंबई

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेडकरिता बी.सी.अग्रवाल अनुप रामुका अध्यक्ष व कार्यकारी संचालक व्यवस्थापकीय संचालक

# muthoot

# मुथूत हौसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: टीसी क्र.१४/२०७४-७, मुधूत सेंटर, पुत्रन रोड, थिरुवनंथपुरम-६९५०३४. सीआयएन:यु६५९२२केएल२०१०पीएलसी०२५६२४ कॉपॉरेट कार्यालय: १२/ए ०१, १३वा मजला, पेरिनी क्रेन्सेझो, प्लॉट क्र.सी३८ व सी३९, वांद्रे कुर्ला

HOUSING FINANCE कॉम्पलेक्स-जी ब्लॉक (पुर्व), मुंबई-४०००५१. त्र.:०२२-६२७२८५१७ परिशिष्ट ४ (नियम ८-(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्थाक्षरीकर्ता है सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाचिंग्वल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲन्ट २००२ (कायद् ४४/२००२) अंतर्गत **मे. मुथ्ल हॉसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ हहबाचिता कलम १३(१२) अन्ववे असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेले कर्जदार/जामिनदार यांना खाली नमुद केलेल्या तारखेला मागणी सूचना वितरीत केली होती. सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवस पुर्ण झाल्यानंतर कर्जदार/जामिनदार बांनी खाली नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/ जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट)

अ. क्र.	कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांचे नाव	मागणी सूचना दिनांक	एकूण थकबाकी रक्कम	प्रतिभृत मालमना /स्थावर मालमनेचे वर्णन	ताबा दिनांक
ę	विनोदकुमार अंबालाल शाह, हिना विनोद शाह, कर्ज खाते क्र.१८७०००७५२९७ च १८७०००७७३०१	२५.०४.२०१८	२३.०४.२०१८ रोजी देय क. १७०३३७१.३९ व्य १७०३४११.३९	पर्लेट फ्र.१७३ व १०४, १ला मजला, ए विंग, प्लॉट फ्र.३१, विजय प्राईड इमारत, पनबेल, रायगड (महाराष्ट्र)-४१०२१८.	११.०९.२०२०
?	बेचु नंदलाल विशेवकर्मा, मंजु विशेवकर्मा, कर्ज खाते ऋ.१०१०२००४१८०	विश्वकर्मा, कर्ज खाते रोजी देश रु. रेसिडेन्सी, किन्हवली रोड, धासई, ठाणे, महाराष्ट्र-४२१६०१.		१०.०९.२०२०	
В	दिनेश समचंद्र चीरे, समचंद्र जगनाथ चीरे, कर्ज खाते क्र.१०१०२०७७९५१	चौरे, कर्ज खाते रोजी देश रु. कल्याण डी.सी.एस.ओ., महाराष्ट्र-४२१३०१.			११.०९.२०२०
8	हफीझुर रेहमान शेख, सॅमसुल शेख आलम खान, कर्ज खाते क्र.१०१०२००६४८१	38.08.2088	२३.०१.२०१९ रोजी देय रु. १०९९६४४/-	पलॅट क्र.३०४, ३रा मजला, बी विंग, आण कर्म रेसिडेन्सी, धासई गावाजवळ, सेक्टर ३, शहापूर, किन्हवली रोड, ठाणे-४२१६०१.	30.08.7070
4	प्रांजल प्रकाश वर्तक, प्रिती प्रकाश वर्तक, कर्ज खाते ऋ.१११५२०७०७१८	१५.०३.२०१९ १४.०३.२०१९ पलॅंट क्र.००१, तळमञ्जला, सक्हें क्र.९, १ए१, १, नारावणी रोजो देव ह. ६३६५५३.६२ णाव सकाळे, जंबाराहा, एस.ओ. महाराष्ट्र-४०११०२.			
Ę.	नारायण लक्ष्मण पाटील, सद्गुणा नारायण पाटील, कर्ज खाते क्र.१०१०२०७२७४६	<b>\$9.08.</b> 208\$	१७.०४.२०१९ रोजी देव रु. १६४१८२२.५६	प्रलॅट क्र.०२, २रा मजला, नविन पोसरी, गोहपाडा रोड, गोहपाडा, तालुका खालापूर, जिल्हा राषण्ड-४१०२०६.	09.09.7070
9	मोह. जुबेर अब्दुल रहिंद खान, नसरीन मोहम्मद, जुबेर खान, कर्ज खाते क्र.१११५२०७४१०९	\$9.08.2088	१६.०४.२०१९ रोजी देव रु. १९३०९०२.४	फ्लॉट क्र.००४, तळमजला, एस.क्र.७५, हिल्ला क्र.१/२, प्रियांका अपार्टमेंट, गाव मोरे, गुरूकुल विद्या मंदिराजवळ, नालासोपारा (पुर्व), एस.ओ. महाराष्ट्र–४०१२०९.	05.05.70.20
6	प्रकाश ज्ञानदेव पवार, निर्मला प्रकाश पवार, कर्ज खाते क्र.१०१०२००३६९५	ा ज्ञानदेव पवार, निर्माला २३.०३.२०१९ २२.०३.२०१९ पर्लेट.फ्र.२०१, सेक्ट.२, कहानूर, ए बिंग, ररा मजला, कर्म रेसिडेट्सी, तक पवार, कर्ज खाते रोजी देव क. किन्हकरती ग्रेड, ठाणे, महाग्रह-४२१२०१.		09.09.7070	
8	कैलाश साहेबपब शरणागत, बिलास साहेबपब शरणागत व मनिवा कैलाश शरणागत, कर्ज खाते क्र.१८७००८०१६८ व १८७००८०१७०	१२.०३.२०२०	१२.०३.२०२० रोजी देश रू. १३३८८७४.५७ व ६७०३२१.२७	रोजी देव क. १, २, सुमारीया रेसिडेन्सी, पुर्णा गाव, सुमारीया कॉम्प्लेक्स, महाराष्ट्र, १३८८७४.५७ च	
0	सोहेल युनूस मोमीन, अस्मा सोहेल अहमद मोमीन, कर्ज खाते क्र.१०१०२७७५७८५	२२.०२.२०१८	२१.०८.२०१८ रोजी देय र. १३००३७८/-	पलंट क्र.२०२, २रा मजल, साई श्रद्धा अपार्टिंग्ट, प्लॉट क्र.२४, २५, ताबडे नगर, ताबडे नगर रोड, जण कल्याण शालेज्वळ, सब्हें क्र.३/ १, ३/२, ४/२, १४८/१, आसणगाव (पुर्व), तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, बी.ओ. महाराष्ट्र-४२१६०१.	११.0९.२०२०

सस्यास त्यांनी **मे. मुधूत होसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे खाली नमुद केलेली रक्कम व त्यावरील व्याज जमा करावे. दिनांक: ११.०९.२०२० सही/- प्राधिकृत अधिकारी

मुध्यत हौसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडकरित

# BAJAJ FINSERV

कर्जदारांचे नाव व पना

#### बजाज फायनान्स लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: ३रा मजला, पंचशील टेक पार्क, विमान नगर, पुणे-४११०१४, (महाराष्ट्र).

शाखा कार्यालय : ११वा मजला, आशार आयटी पार्क, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, ठाणे-४००६०४. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: जतीन शिंदे, ई-मेल आयडी: jatin.shinde@bajajfinserve.in, मोबा.क्र.:९९२०२८८७१२

# बोली सूचनेमार्फत जाहीर लिलाव

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा) अन्वये विसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली स्थावर मालमत्ता कर्जदार/सहकर्जदार यांनी बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल

कडे तारण ठेवली आहे आणि सरकायसी कायदा २००२ चे कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सदर स्थावर मालमत्ता (प्रतिभूत मालमत्ता/संपदा) चा ताबा घेतलेला आहे. खाली दिलेल्या तपशिलानुसार बीएकएलकडे देव धकवाकी कर्ज रक्कम, लागू व्याज, शुल्क व खर्च इत्यादीच्य मुक्ततेसाठी बोलीद्वारे जाहीर लिलावामार्कत प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जाईल. प्रतिभूत मालमत्तेची सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स (यापुरे अधिनियम म्हणून उद्धेख) चे कलम ८ व ९ आणि त्यात नमुद नियम व अटीनसार **जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे** आणि कोणत्याही परिणामाशिवा विकी केली जाईल.

प्रतिभूत ऋणाची वसुली ज्याकरिता मालमनेची विक्री केली जाईल

कर्जदार १) वि	शेतल विजय	(सह-कर्जदार) १	. विनय विट्रल पाटील,		एक्ण र. १,९१,६९	-/629.5	
पाटील, पता: फ्लॉट क्र.बी-४०५, मे. ऑर्बिड, खांदा कॉलनी, प्लॉट क्र.४१, सेंक्टर १०, नवीन पनवेल-४१०२०६.				(रुपये एक कोटी एक्याण्णव लाख एकोणसन्त हजार नकरो त्र्याएँशी फक्त तसेच १५ जुन, २०२० पासून कण खाते क.: ४०५सीएसएच१४६०३८८१, ४०५सीएसएच१४६०२३२२, ४०५सीएसएच२११०३७२७, ४०५सीएसएच२११०७५३३, ४०५सीएसएच१५९१०९६७ मध्ये पुढील ज्याज शुल्क			
अधिकार करारनामा	मा	लमनेचे तपशील	बोली उघडण्याचे ठिक दिनांक व वेळ	ाण,	आरक्षित मुल्य/इरठे/बोली वादविणे	सहभागकरिता विजेती पत्र/केवायसी दस्तावेज/झटे परावा सादर करण्याची	

अधिकार करारनामा धारकाचे नाव	मालमनेचे तपशील	बोली उघडण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ	आरक्षित मुल्य/इस्टे/बोली वाढविणे	सहभागकरिता विनंती पत्र/केवायसी दस्तावेज/इस्टे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ
विनय विदुल पाटील व शितल विनय पाटील	(अ) श्लंट क्र.२०५, रस मजला, बी बिंग, ब्रस्स्टर क्र.१०, सॉकिस्टीका, कामा बेला गोल्ड, कल्बाण रिळ रोड, डॉकियली पुर्व, उत्तर्ग, मुंबई-४२१२०१ (ब) श्लंट क्र.२०६, रस मजला, बी लिंग, नलस्टर क्र.१०, सॉकिस्टीका, कामा बेला गोल्ड, कल्बाण रिळ रोड, डॉबिबली पुर्व, ठाणे, मुंबई-४२१२०१.	ठिकाण: बजाज फायनान्स लिमिटेड, ११वा मजला, आशार आयटी पार्क, वागळे	आरक्षित सुरुव: रु.४०,००,०००/ - (रुपये माळीस लाख फक्क) फर्लट छः.२०५ करिता व रु.४३,००,०००/ - (रुपये प्रेचाळीस लाख फक्क) फर्लट छः.२०६ करिता. इरटे: आरक्षित मुल्याच्या १०% 'लिलावाच्या टिकाणी चोली वादविष्याची मान्यता असणार नाही.	१७.१०.२०२० रोजी स.१०.००वा

सहकर्जदारांचा नाव व पना

t. सार्वजनिक लिलाव जसे आहे तसे आहे आणि जसे अनिश्चित आधारावर आहे तसे केले जात आहे आणि **चजाज फायनान्स लिमिटेड**ला ज्ञात किंव अज्ञात असले तरीही विद्यमान आणि भविष्यातील सर्व समभागासह विकले जात आहे. **बजाज फायनान्स लिमिटेड, ११वा मजला, आशार आयटी** पार्क, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, ठाणे-४००६०४. येथे बजाज फायनान्स लिमिटेडच्या बोली फॉर्म, घोषणापत्र, सामान्य अटी आणि अटी प्राप्त केल्या जाऊ शकतात

सरक्षित मालमत्ता रिवर्व किंमतीच्या खाली विकली जाणार बाही.

- प्राधिकत अधिकार्यांकडन मिळालेल्या ज्ञान आणि माहितीचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी मालमत्तेवर कोणतेही बंधन नाही. तथापि, इच्छक बोलीधारकांनी कोणत्याही दाव्या, शुल्काची रक्कम, देवके, कपात यासंबंधी स्वतः ची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे आणि त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी मालमत्तेची मर्यादा/मार मोजणे आवश्यक आहे. भावी निविदा सादर करण्याच्या तारखेपासून मालमत्तेतील कोणत्याही विसंगतीसाठी सहभागी बोलीदाता
- बोली सादर केल्यानंतर विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या मालमत्तेसंबंधी कोणतेही अधिभार/शुल्क र्किवा अन्य इतर प्रकरणांवरील दावा विचारात घेतला जाणार नाही.
- प्राधिकत अधिकारी/बीएफएल कोणत्याही अधिभार, परवाना, कपात, मालमत्ता रकमेची टेयके, बीज टेय इ. किंवा सरकारी, स्थानिक प्राधिकरणास किंव इतर कोणालाही देव मालमत्तेच्या संदर्भात इतर कोणत्याही देवकासाठी जबाबदार नाही.
- सार्वजनिक लिलावाची नोटीस/जाहिरात आणि **बजाज फायनान्स लिमिटेड**च्या कोणत्याही प्रस्तावाची, बांधिलकीची किंवा कोणत्याही स्वरूपाची स्थापना करण्याची गृहीत धरली जात नाही. प्राधिकृत अधिकारी/बीएफएल कोणत्याही तृतीय पक्षांच्या हक्क/हक्क/देवकेसाठी कोणत्याही प्रकारे जवाबदार

सरफायसी कायदा २००२ आणि त्यातील नियमाअंतर्गत विहित नियम व अटीनसार विक्री असेल.

- बोलीचे विवरण (अ) शीर्षक आणि दुवा दस्तऐवज आणि (ब) मालमत्ता तरासण्यासाठी ही जबाबदारी असेल आणि बोली सादर करण्यापूर्वी सुरक्षित मालमत्ता आणि विनिर्देशनाबद्दल स्वतःची खात्री करून घ्या. तपासणीसाठी परिसर प्रवेश करण्यापूर्वी, इच्छुक व्यक्ती त्यांचे ओळख, पत्ता आणि संपर्क तपशील त्यांच्या रिकस्ट्रारकडे त्यांच्या स्वाक्षरीखाली असलेल्या मालमत्तेतून प्रवेश आणि बाहेर पडताळणीची खात्री करून घेईल.
- इच्छुक बोलीदारांनी वर नमुद अंतिम तारीख व वेळेपुर्वी मुंबई येथे दे<mark>य बजाज फायनान्स लिमिटेड</mark> यांच्या नावे धनाकर्ष स्वरुपात देव असलेली इसारा रक्कमसह त्यांच्या बोली सादर कराव्यात. में. कृष्णा नर्सिंग होम (त्यांचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता-विनय विट्ठल पाटील व शितल विनय पाटील बांचे मार्फत) ऋण खाते कः:
- ४०५सीएसएच१४६०३८८१, ४०५सीएसएच१४६०२३२२, ४०५सीएसएच२११०३७२७, ४०५सीएसएच२११०७५३३, ४०५सीएसएच१५९९०६७ खरेदीकरिता प्रस्ताव असे मोहोरबंद लिकाश्यावर नगुद करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे इतर दस्तावेवांसह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेपुर्वी बोली १. बोलीदारास बोली सादर करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे: १) ईएमडी देय दिलेला पुरावा २) पॅनकार्डची प्रत ३) ओळखीचा/
- पत्याचा पुरावा/आधारकार्ड/केव्हायसी पुरावा (स्वतः प्रमाणित प्रत) ज्याशिवाय बोली नाकारली जाऊ शकते.
- केवळ बोलीदाता सार्वजनिक लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो आणि इतर कोणालाही परवानगी नाही. यशस्वी बोलीदाराने प्रस्तावाची स्वीकृती झाल्यानंतर खरेदी केलेल्या रकमेच्या २५% (आधीपासून भरलेल्या इरठेचे समायोजन केल्यानंतर) अधिकृत
- केलेल्या व्यक्तीद्वारे यशस्वी बोलीदाराची घोषणा केली जाईल. अन्यथा जमा केलेली इरठे जम केली जाईल आणि **बजाज फायनान्स लिमिटेड**कडून बोलीदाराद्वारे कोणताही दावा सांगता येणार नाही. ४. उर्वरित ७५% खरेटी रक्कम यशस्वी बोलीदाराद्वारे १५ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा पढील कोणतीही सूचना न देता बोलीदाराद्वारे
- पूर्वी जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल आणि परतावाबाबत कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही. यापुढे मालमत्ता पुन्हा लिलावासाठी ठेवली जाईल आणि कसूरदारा बोलीदारास मालमत्ता/रक्कम संदर्भात कोणताही दावा/अधिकार असणार नाही आणि लिलावात पुन्हा सहभागी होता येणार नाही. . सरक्षित मालमत्तेच्या विक्री संदर्भात इरठे किंवा बोलीदार/यशस्त्री बोलीदाराद्वारे जमा केलेल्या कोणत्याही रकमेवर कोणतेही व्याज लाग नाही. ६. खोदीदार/यशस्वी बोलीदाता (अ) लागू मुद्रांक शुल्क/नोंदणी/इस्तांतरण शुल्क धारण करेल; (च) कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा प्राधिकरणामुद
- सर्व वैधानिक, गैर-वैधानिक, रुपांतरण, वीज, सीवेज शुल्क, कोणतेही देयके, सेस, फी, कर, दर, मूल्यांकन शुल्क इ. यशस्वी बोलीदाराद्वारेच जमा करावी
- केवळ यशस्वी बोलीदाराच्या बाजूने निर्धारित नमुन्यात विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल.
- ८. यशस्यी बोलीदाराला नोंदणी इत्यादी आणि त्याची/तिच्या विक्री प्रमाणपत्रांची किंमत प्रचलित स्टॅम्प आणि नोंदणी अधिनियमांच्या तरतुर्दीनुसार कराबी लागेल. यशस्वी बोलीदाता वाहतुकीसाठी, नोंदणी फी, मुद्रांक शुल्क, कर, फी इत्यादी लागू असल्याप्रमाणे शुल्क आकारेल. ९. कोणतीही अधिभाराबाबत मालमत्तेच्या विक्री प्रकरणात यशस्वी बोलीदार/खरेदीदारास प्राधिकृत अधिकाऱ्याकडे व्याज, शुल्क, खर्च इत्यादीसह सर्व
- अधिभारासाठी सर्व रक्कम जमा करावी लागेल. o. जर सार्वजनिक लिलाव रोखले गेल्यास, स्थगित, प्रलंबित किंवा पुनिनिर्धारित किंवा रद्द केल्यास बीएफएल शाखेमध्ये सूचना फलकावर जाहीर सूचना दिली
- जाईल आणि बोलीदार किंवा इतरांना यासंदर्भात कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- १. बोलीदारांद्वारे बोली सादर करणे म्हणजे जाहीर लिलावाचे नियम व अटी त्यांनी वाचली, समजून घेतली आणि स्वीकारली आहेत असे समजले जाईल.
- २२. अवशस्वी बोलीदारांचे इरठे लिलाव प्रक्रियेच्या समाप्तीच्या वेळी परत केले जाईल. २३. प्राधिकृत अधिकारी उच्च प्रस्ताव/बोली स्वीकारण्यास बांधील नाहीत आणि प्राधिकृत अधिकाऱ्याकडे कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकार किंवा नाकारण्याचे किंवा जाहीर लिलावा स्थगित/रद्द करण्याचे पूर्ण अधिकार आहेत.
- ४. अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्याः https://media.bajajfinserv.in/host/Annexure-5-pre-sale-shital-vinay-patil-3.pdf.

दिनांक: १५/०९/२०२० जतीन शिंहे

बजाज फायनान्स लिमिटेड